

प्राचीन भारतातील धातूचे ज्ञान

लेखक: नी. र. व-हाडपाण्डे

प्राचीन भारताचे ज्ञान वेद/पुराणे व शिलालेख, नार्णी, उत्खनने यांच्या साहाय्याने होते. पण ही साधने कारण तोटली असल्यामुळे व ज्या कालाचे ज्ञान करून घ्यायचे तो हजारो वर्षे प्राचीन व हजारो वर्षे दीर्घी असल्यामुळे उपलब्ध साधनावरून कोणताही निष्कर्ष काढला तरी तो वादग्रस्त होतो. हे निष्कर्ष वादग्रस्त होण्याचे दुसरे कारण, प्राचीन भारताबद्दल दोन टोकांक टोकांक टोकाच्या बूमिका पृथग्लित आहेत. एकलर पाश्चयात्यांची वा पाश्चयात्याब्लेत्यांची. यांच्या मते सा-या भारताच्या इतिहासात जे मौलिक आहे ते पाश्चयात्यापासून चोरलेले आहे, व जे पाश्चयात्यापासून चोरलेले नाही ते कुछकामाचे आहे. दुसरा पक्ष सनातन्यांचा. यांच्या मते आमचे पूर्वज देवी योनीतले होते, साध्या मानवाला उपलब्ध नसलेल्या साक्षात्कार वग्रे ज्ञानशक्ति त्यांना उपलब्ध होत्या, व ते सर्वज्ञ होते. या दोन्हर प्रवृत्तींचा प्रभाव टाबल्याशिवाय आपल्याला प्राचीन भारताचे सम्यक ज्ञान होणार नाही.

भारतीय इतिहासाचे प्राचीनतम अवशेष आपल्याला बलूचिस्तानातील मेहेरगड येथे मिळतात. हे द्वा द्विर वर्षांपूर्वीचे आहेत. काही लोकांचे असे म्हणे आहे की बलूचिस्तान हा भारताचा भाग नाही. भारताच्या इतिहासाबद्दल बोलायचे तर सध्या ज्या भारताच्या सीमा आहेत त्याबद्दल बोलावे. पण असे म्हणे वेडगव्यणाचे आहे, कारण ते स्वीकारायचे तर आपल्याला वेद व सिन्धुसंस्कृति हा भारताच्या प्राचीन इतिहासाचा भाग मानता येणार नाही. तेव्हा आजच्या भारताच्या राजकीय सीमांचा विधार न करता भारताचा इतिहास म्हणजे हिन्दू संस्कृतीया इतिहास असे गृहीत धरून मेहेरगड येथील अवशेषांचा विधार करू.

मेहेरगड येथे कुम्भाराच्या चाकावर केलेली हजारो भाण्डी सापडलेली आहेत. कुम्भाराचे चाक लाकडाचे असणार. लाकडाचे चाक बरोबर गोल व बुळगुळीत करण्यास निदान ताम्ब्यासारखी धातु मऱ्याहीत असली असे पाहिजे. गारगोटीच्या हत्यारांनी लाकड सौलता येते व त्याला भोक्ही पाडता येते. पण गारगोटी फार ठिसूब असल्यामुळे एक भोक्ही पाडण्यासाठी गारगोटीच्या द्वा पटासी तुटत अस असतील. शिवाय गरगोटीच्या रन्ध्याने चाक गुळगुळीत करायचे म्हणजे एक चाक गुळगुळीत करता करता शेकडो रन्धे तुटतील. तेव्हा चाक गुळगुळीत करण्यासाठी ताम्ब्याचे पाते असलेला रन्धा वापरीत असले पाहिजेत.

ताम्ब्याचा म्हणण्याचे कारण असे की ताम्बे हीच मानवाला माहीत असलेली सर्वांत प्राचीन धातु आहे.

ऋग्वेदाचा अत्यन्त प्राचीन भाग देवील १०००० वर्षांपूर्वीन्त मागे जाऊ शकतो. ऋग्वेदात समुद्राला मिळणा-या सरस्वती नदीचा उल्लेख आहे. सरस्वतील नदी हीली पूर्णपणे आलेली अस आहे. पण ती प्राचीन काढी समुद्राला जाऊन मिळत होती व हा काळ १०००० वर्षांपूर्वीचा आहे असे ररिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट्यूष्ये म्हणजे आहे.

द्वा द्विर वर्षांपूर्वीपूर्वीन्त ऋग्वेदाच्या प्राचीनतेची मर्यादा जाऊन भिडते असे न मानले तरी ती ६००० वर्षांपूर्वीपूर्वीन्त नक्कीच जाऊन मिळते, कारण ऋग्वेदकाली अर्जुनी नक्षत्रात पावसाब्याला सुरवात होत असे. [५/८४/२ व तम्बन्यत ऋचा]. ऋग्वेदात अयस् या धातूचा उल्लेख आहे. हे अयस् म्हणजे लोखण्ड नव्हे, कारण त्याचे नेहमी लाल रंगाचे म्हणून वर्णन लेले जाते. सर्वं उषःकाली सोन्या सारखा म्हणजे पिवठा व उगवल्यानन्तर अयस्साखा म्हणजे लाल दिसतो असे ५/६२/८ मध्ये म्हटले आहे. अयस् शब्दाचा अर्थ नरम असा होतो. तेव्हा अयस् या ताम्बे हाच मूळ अर्थ आहे, लोखण्ड-सा

भारतीय युधद ताम्रयुगात आले

श्रग्वेदातील अथवा हे ताम्बेच आहे याबद्दल आणखीही पुरावे आहेत. " रथाला जशा वाधा जखडून टाकतात तशा सोमधारा माझ्या सान्ध्यांना जखडैन टाकीत आहेत" असे ८४८/५ मध्ये श्रष्टि म्हणतो. वाधा अर्थ अता होतो की श्रग्वेदकाळी रथाची घोकट आहव्या व उम्भ्या लाकडांना खम्भु यामङ्याच्या वाधांनी बान्धून बनविण्यात येत असे, आजच्या प्रमाणे एका लाकडात भोक व दुस-यात त्या भोकात जाण्यासारखा सुळा करून व तो त्या भोकात फसवून केल ती घोकट तयार केली जात नसे. असे करण्याचे कारण सुताराची हत्यारे ताम्ब्यासारख्या नरम धातूयी व गारगोटीसारख्या ठिसूब दगडाची केलेली असत. ताम्ब्याच्या पटासीने लाकडाला भोक पाढायचे म्हणजे दहा पाच पटाशा तरी बेकाम होणार, ब-बट-भन्ब- गारगोटीचा पटासीने हे काम करायचे म्हणजे दहा पाच पटाशा त्रुट्यार. तेव्हा दगडाला भोक पाढ्ये शक्य तेवढे टाळे जात होते. याकाला भोक पाढावेच लागते, तेवढ्यापुरती ताम्ब्याची व गारगोटीची हत्यारे वापरली जात हे स्पष्ट असी आहे.

गारगोटीची हत्यारे वापरली जात याचा स्पष्ट उल्लेख १०/१०१/१२ मध्ये आहे. दगडाचा वातल्यांनी तासा असे श्रष्टि सांगतो. तसेच असश्वलायनसूत्रामध्ये ताम्ब्याच्या वस्तराने दाढी करून वैदिक विधि करावे असे सांगितले आहे. विजेचे दिवे आले तरी देवापुढे तमईच लावतात त्याप्रमाणे लोख ण्डादि धातुंया शोध लागल्यावर देखील वैदिक विधीत ताम्ब्याचे महत्व राहिले, कारण ताम्ब्याला प्राचीनत्वाची प्रतिष्ठा होती.

श्रगोद ताम्र/पाषाणयुगातला आहे त्याचप्रमाणे भारतीययुधद देखील ताम्र/पाषाणयुगातलेच आहे भारतीययुधदाच्या वर्णनात तरवारीच्या युधदाचे एकही वर्णन नाही. निकट- निकटयुधदात घोट्यादे गदेचा वापर करतात. भूरिश्रवा लात्यकीला खाली पाडतो तेव्हा त्याचे येत हातात धरून त्याचा या रचेद करण्यासाठी आपली तरवार त्याच्या मानेवर करवतीसारखी घालवतो असे वर्णन आहे. या वरून हे स्पष्ट दिसते की ती तरवार काशाची किंवा लोखण्डाची नव्हती. काशाच्या किंवा लोखण्डाचा तरवारी पूर्ण लाम्बीच्या करता येतात व त्यांची धार इतकी तीक्ष्ण असते की त्याचा एक प्रव्हार दुरून मानेवर केला तरी मुण्डके उडू शकते, त्यासाठी केस हातात धरून मानेवर करवतीसारखी क्रिया करण्याची जरूर नसते. अर्थात् ही तरवार मोहैंजोदरोतील उत्खननात सापडलेल्या तरवारीसारखी ४० लेण्टीमीटरची ताम्ब्याची तरवार होती. ताम्ब्याची तरवार याहून वरीच लाम्ब केली तर ती सहज वाकते व शस्त्र या दृष्टीने निकामी होते. तसेच तिची धारही फारसी तीक्ष्ण नसते. तेव्हा भारतीय युधदातील घोट्यांना काशाच्या वा लोखण्डाच्या तरवारी माहीत नव्हत्या असे अनुग्रह वाजवी आहे.

८० लेण्टीमीटरपर्यंत लाम्बीच्या तरवारी करता येत नसल्यामुळे गळांचा वापर करता येत होता. गदा हे फारच गैरसोयीचे शस्त्र आहे. ते अत्यन्त जड असते व वरून खाली असा एकच प्रव्हार त्याने करता येतो. खालून वर वा आडवा प्रव्हार करू भेले तरी वजनामुळे खाली पडण्याची गदेची प्रवृत्तित राहील व तो प्रव्हार फारसा यशस्वी होडू शकणार नाही. ७९ ते ८० लेण्टीमीटर लाम्बीच्या काशाच्या तरवारी प्रव्हारात आत्यावर गदा निरुपयोगी ठरली कारण असा तरवारीने भोसकणे, घरून खाली, खालून वर वा आडवा असे कोणतेही प्रव्हार करता येतात.

भारतात काशाच्या तरवारी साधारणपणे ग्रॅ.पू. ३००० च्या सुमारास प्रव्हारात आत्या. मोहैंजोदरोमध्ये काशाची ढाळेली मूर्ती सापडलेली आहे. खिंच पूऱ्या ३००० च्या पूर्वी म्हणजे ३१०१ या कीलियुगारम्भकाली ताम्रयुग सूर दौते.

कृष्ण कृष्णाचे सुर्दर्शन व जयद्रथाची तरवार

भारतीय युधद ताम्रयुगात झाले असले तरी तारा महाभारतम् ग्रन्थ ताम्रयुगात रघुला गेलेला नाही. त्यात गौतम बुद्धदाचा व दीनारांचा उल्लेख आहे. यावरून त्याचा काही भग खि. पू. पाचव्य शतकानन्तर व कांडी खि. पू. दुसऱ्या शतकानन्तर लिहिला गेला हे स्पष्ट आहे. त्यामुळे महाभारतात फक्त ताम्ब्यांच्या शत्रूंचैव उल्लिख असतील अशी अपूक्षा करता येत नाही. तरवारीचा एक उल्लिख कांस्ययुगातला म्हणजे खि. पू. ३००० च्या नन्तरचा आहे. जयद्रथाने अभिमन्युवर आपल्या तरवारीने वार केला. तो त्याने घुकविला. तेव्हा जयद्रथाची तरवार अभिमन्युच्या भात्यात जाऊन फसली. ती त्याने हिसक्काने बाहेर ओढली तेव्हा तिये दोन तुकडे झाले. जयद्रथाच्या या तरवारीचे महान् असि म्हणून महाभारतात वर्णन आहे महान् असि म्हणजे पूर्ण लाम्बीची तरवार. एका झाटक्यने माडणार ही तरवार ताम्ब्याची असू शकत नाही, कारण ताम्बे औढाताणकेल्याने फक्त वाकते, मोडत नाही. ही तरवार लोखण्डाची देखील असू शकत नाही कारण लोखण्ड असे एका हिसक्काने मोडत नाही. तेव्हा हे वर्णन कांस्ययुगातले आहे. कांस्ययुग भारतात साधारणपणे खि. पू. ३००० च्या मुमारास सुरू झाले, मोहँजोदरो येथे शाची एक ढाळलेली मूर्ति सापडलेली आहे. (१-८१ ५८)

भारतीय युधद ताम्ब्यांच्या शत्रूंनी लढले गेले याचे पुरातत्त्वीय प्रमण देखील सापडते कुर्खेत्राच्या परिसरात म्हणजे गंगा/यमुनांच्या देवाबात ताम्ब्याची शत्रू सापडली आहेत. ही शत्रै त्रात दाखविली आहेत

भारतीययुधदकालीन ताम्ब्याची शत्रै

भाल्याचा वा
बाणाचा फाळ

सुर्दर्शन चक्र

त्रकाणो घाटाचो मुठीला मिशा
असलेली तरवार

यातले पहिले चित्र भात्याच्या वा बाणाच्या फळाचे आहे. यात बासडयात फसविण्याताठी भोक नाही हे लक्षात ठेवण्यातारखे आहे बासडयाला वा बाणाच्या दण्डाला फसविण्याताठी मुठीच्या जागी तीन आकडे आहेत. या आकडयातून यामडयांच्या वापांनी हा फाळ बांधला जात आहे. आजाचा पट्टदीप्रमाणे फस्त फाळाच्या खाली मांकूस्म-आकास्मेने पोकळी काळी ती बासडयात वा दाण्डयात फसवीत नसत कारण असे केल्याने या पोकळीच्या भोवतालच्या ताम्ब्याला भोके करून त्यातून खिळे ठोकण्याची व्यवस्था करावी लागते. ताम्ब्याचे खिळे फार मळू असल्यामुळे ते लाकडात ठोकणे कठिण कळत पडते.

दुसरे चित्र माणसातारख्या दिसणा-या एका शत्रूचे आहे. याला तर्व बाजूंनी धार आहे. कमरेचा वरचा भाग सोडला तर हे आस्त्रेनियन लोकांच्या बूमरँगसारखे आहे. याच्या एका तंगडीला

धरून ते बूमरैंगसारखे फेळून पाहिले तेव्हा ते तसेच दूरवर जाते असे दिसून आले. लेण्ड-हे-कृष्णाच्या-
छान्दोग्यातील नखनिकून्तन

तेव्हा हे कृष्णाच्या मुर्दाव॒न चङ्गासारखे वळ आहे असे म्हण्यास घरकत नाही.

तेसरे चित्र एका ताम्ब्याच्या दाण्डयाचे आहे. या दाण्डयाच्या स्का बाजूला धार आहे व भासकता येण्यासारखे एक टोक आहे. मुठीच्या खस खाली ज्याला ऊंटीना म्हणजे कीटकांच्या मिशासस्तर सारखे दोन फाटे आहेत. हे शस्त्र मानवी युद्धदात वापरता येण्यासारखे नाही असे तज्जाचि मत आहे. त्याची मूळ गैरसोयीची आहे, या मिशाची टोके वापरणा-यालाच लागू शकतात व धरण्याचा भाग आरामाम मूळ मावेल इतका मोठा नाही. शस्त्र वापरताना वाकू नये म्हणून दाण्डयासारखे जाड केलेले आहे. गेण्डयासारखे प्राणी मारण्यासाठी खड्डे खून असी कैक शस्त्रे तया खड्डयाच्या तबाशी गाडून उभी ठेवीत असावे. गेण्डयाच्या वजनाने ते पूर्णपणे जमिनीच्या आत पुरले जातू नये म्हणून खाली मिशा केल्या असाव्या. या मिशामुळे जमिनीच्या विस्तृत भाबाचा आधार मिळून हे शस्त्र गेण्डयाच्या वजनाने भूमिगत होणे ठबत असेल.

केवळ गेण्डयांना मारण्यसाठीच नव्हे तर शत्रैसन्याला अडविण्यासाठी देखील असा तरवारी त्यांच्या मार्गावर पुरून ठेवणे फायदाचे ठरत असेल. त्यांचा तरवारीसारखा वापर करण्यास मुख्य अडचय ही आहे की त्यांच्या त्रिकोणी आकारामुळे त्यांची धार फारशी तीक्ष्ण करता येणार नाही. आधीच ताम्ब्याची धार त्रिकोणीकारामुळे ती अधिक बोथट पिणार.

असा त-हेची शस्त्रे कुरुक्षेत्राच्या परिसरात एकट्या दुक्ठयाने नव्हे तर टिगांनी सापडल आहेत. उष्ट्रमण्डकाश- थर्मोन्यूमिनिसन्त पद्धतीने या शस्त्रासोबत सापडलेल्या पदाथरचि कालमापन करता ते पदार्थ व अनुमानतः ही शस्त्रे रु.पू. २८०० च्या सुमाराची आहेत असे म्हणता सेते. तेव्हा ही भक्त्यां भारतीययुद्धकालीन शस्त्रे आहेत असे म्हणण्यास घरकत दिसत नाही.

कलियुगारम्भानन्तर, म्हणजे भारतीय युद्धानन्तर दोन तीन शतकातच कांत्ययुगाला सुरवात झाली. तिन्दुसंस्कृतीच्या उत्खननात ताम्ब्याच्या ४० तेण्टमीटर लाम्बीच्या तरवारी म्हणजे खंजीर सापडले आहेत. कांत्य व लोखण्ड यांची माहिती नसणारे लोकय ताम्ब्याच्या तरवारी करतील. यावरून तिन्दुसंस्कृतीच्या प्राचीन काब्त - म्हणजेच वैदिक काब्त- कांत्य माहीत नव्हते असे म्हणता खेत येते. पण लवकरच ताम्ब्याचे कन्धिनळ कथिलाशी मिश्रण करून कांत्य व जस्ताशी मिश्रण करून पितळ बनविण्याची कला प्रयारात आली. कथिलाला त्रुप व जस्ताला वंग किंवा दस्ता असे शब्द आहेत. रु. पू. ३००० ते रु.पू. २००० या दरम्यान उपकरणे बनविण्यासाठी मुख्यतः कांत्याचाच उपयोग होत डोता, लोखण्डाचा शोध लागला नव्हता. तो रु.पू. २००० च्या सुमारास लसगला. छान्दोग्य उपनिषदात कृष्णायसाच्या नखनिकून्तनाची म्हणजे नख कापणा-या नखसूया उलैख आहे. कृष्णायस हे निःसन्दिग्धपणे लोखण्डाचे नाव आहे. कृष्णायस म्हणजे काळे ताम्बे वा कांत्य. लोखण्डाचा निःसन्दिग्ध निःसन्दिग्ध वाचक असाच श्याम हा शब्द आहे. श्याम म्हणजे काळे. छान्दोग्य उपनिषदाचा काळ लो. टिकांनी रु. पू. १६०० च्या पूर्वीचा ठरविला असी आहे. मैत्रायणी उपनिषदात छान्दोग्याचे उतारे घेतले आहेत व श्रविष्ठा नक्षत्राच्या मध्यावर उत्तरायण सुरू होतू असे म्हटले आहे. श्रविष्ठा नक्षत्रावर उत्तरायण सुरू होण्याचा काळ रु.पू. १६०० हा आहे.

वाड.मयात रु.पू. १६०० च्या पूर्वी लोखण्डाचा उपयोग सुरू झाल्याचा पुरावा सापडत असला तरी प्रत्यक्ष लोखण्ड सापडले ते तेराच्या शतकातले आहे. एरण ऐसे रु.प. दुस-या शतकाच्या मध्यातले लोखण्ड सापडले आहेत तेण्टम वृक्षकालमापनपद्धतीने हा काळ दुहस्त केला तर तो रु. पू. १६००

三

ताम या नावाने लोखण्डाचा उलेख आहे त्यामुळे यजुर्वेदाचा हा भाग
भी रचला गेला असावा. यजुर्वेदामध्ये केवळ लोखण्डय नव्हे तर सगळ्याच
श्चाप्रतिष्ठद आहे:-

मैं अयश्च मैं प्रयामं च मैं लोहं च मैं सीतं च मैं त्रप्य च मैं

ताम्बे काते, लोखण्ड, शिंगे कथिल, वैगरे तर्व धातु यज्ञाने प्राप्त होवोत. म्हणे ताम्बे व अयस् म्हणे कोत्य हे अर्थ स्पष्ट आहेत. रोपात श्री. पू. १८०० च्या सुमारात मुरू ज्ञाला. त्याच्या आधी भन्स न पुराव्यावरून म्हणता येते. ही विधा भारतात बाहेरून आल्याचा. चीन जपानकडून प्रवेशात लोखण्डाचा उपयोग श्री. पू. २५०० मध्ये ओपीडिया म्हणतो. पण भारतात ताम्बा, कांस्य, लोखण्ड वैगरे धन्तुन्नी त्याने दिसत असल्यामुळे लोखण्ड करण्याची विधा भारतामध्ये घरनम्बऱ्या येत नाही.

त झालेल्या लोखण्डाची गुणवत्ता इतर देशातील लोखण्डापैधा नेहमीच
मूळ गाजलेले छ्रीक घोटदे पोलादाच्या तरवारी भारताकडून घेत. १०
फिकर काबीज करणारे अरब घोटदे "मुहौनद" म्हणून भारतीय फोलसव
उलीख करीत. आजदेखील दिल्ली येथे कुतुबमीनारजवळ हजार ते
उभा असलेला लोहटत्रम्भ न गंजता अस्तुण उभा आहे. हा स्तम्भ
मूळ बाल्हीकावर विजय मिळविणा-या व दक्षिण समुद्रावर सत्ता
जाच्या स्मरणार्थ उभारलेला आहे. हे वर्णन चन्द्रगुप्त मौर्याला लागू
रावाच्या राजाला लागू पडत नाही. चन्द्रगुप्ताचा काल २३०० वर्षा

खण्ड आजही विज्ञान घन्द्रावर जाण्याइतके प्रगत झाले असताना
कि रीत्या तयार झालेली व सापडलेली वस्तु आहे असे काही लोक
णार्क येथे सापडलेले आहेत व ते अनेक वर्षे घक्क समुद्राच्या खारट मन्द्य
असेही विज्ञानावर मात करणारे काही विज्ञान प्राचीन भारतीयक
र्धकाद्यमे सिध्द करणारा दा नीहत्तम केवळ घन्द्र राजांची नव्है
ची विज्ञानाकम आहे दिली येथे जगभरातील धन्द्रुविदांची एक
जन कसे थाम्बवाचे याचा विचार करण्यासाठी भरली होती. त्यांनी
दून तो प्रयोगशाळेत तपासला. त्यांना न जंगणा-या या लोखण्डाचे
विज्ञानावर मात करणारे काही विज्ञान प्राचीन भारतीयांना अवगत
केवळ घन्द्रराजाचाच नव्है तर प्राचीन भारतीय विज्ञानाचाही